Ref. No.: ICIL/BSE/22-23/Pulication-2

Dated: 04/08/2022

To,
The Manager,
Dept. of Corporate Services,
BSE Ltd.
P J Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

Dear Sir,

Company Scrip Code: 532100.

Sub.: Submission of Newspaper publication of Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2022.

Pursuant to Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company attached herewith the extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 that has been published on July 28, 2022 in the following Newspapers:

- 1. Mumbai Laskdeep ( Marathi Daily Newspapers)
- 2. Active Times (English Daily Newspaper)

Please take on records and acknowledge the same.

Thanking you,

Yours truly,

For Indo-City Infotech ltd

Ramesh Chandra Pusola Authorised Signatory

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a large that on behalf of my client, I an instructed to verify the title of Arvino Kalubhai Dodia & Neeta Arvind Dodia with regards to Flat No. 107, 1st floor o building Vaishali Apartment, Wing C adm. approx. 37.54 Sq. mtrs. built-up i Vaishali Co-op Hsg Soc Ltd. (Said Society) situated at Bhavander, Thane 401105, situated, lying and being on land bearing, Survey No. 101 Hissa No. 2 Plot No. 5 [Old Survey No. 120] of Village Khari, Taluka Bhayander, District Thane admeasuring 814 Sq yards or there about sand the right pertaining to being a registered holder of Five (5) shares issued by Said Society, vide Certificate No. 56 with Distinctive Numbers from 241 to 245(both inclusive) hereinafte referred to as 'Said Shares' (hereinafte collectively referred to as 'Said Property'). The owners have represented that the Original Unread Agreement for Sale dated 25-12-1989 executed by M/s R. B. Enterprises i favour of Ash Rajendra Yadav and Unregd. Agreement for Sale dated 20-02-1993 executed by Ash Rajendra Yadav if favour of Sheela Domnie Choudhary is not available/lost/ misplaced. All/any person/s finding the lost/ misplaced document and all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange, lease, license, trust lien, easement inheritance, possession attachment. lispendens, mortgage charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same i writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and ou clients will complete the transactions without reference to such claims, if any. Dated 28th day of July 2022.

> Advocate SEEMA DESAI 8/10, New Chapra Bldg. Guru Nanak Road Bandra West, Mumbai 400 050.

#### INDO-CITY INFOTECH LIMITED

Regd. Off.: A6, Mittal Estate, Bldg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059 CIN: L51900MH1992PLC068670 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. in Lakhs except EPS)

		Unaudited			
Sr.	Daniel and an e	Quarter	Quarter		
No.	Particulars	Ended 30-06-2021	Ended		
			30-09-2020		
	Revenue from Operations				
(i)	Interest Income	13.16	12.41		
(ii)	Sale of shares and securities	291.97	101.08		
(I)	Total Revenue from Operations	305.13	113.49		
(II)	Other Income	1.99	1.01		
(III)	Total Income (I+II)	307.12	114.49		
	Expenses				
(i)	Finance Costs	0.25	0.43		
(ii)	Net Loss on fair value changes	-	0.15		
(iii)	Purchases of Stock - in- Trade	335.39	102.23		
(iv)	Changes in inventories of stock-in-trade	(39.31)	(11.37)		
(v)	Employees Benefits Expenses	5.49	5.79		
(vi)	Depreciation and amortization	0.19	0.20		
(vii)	Other Expenses	7.03	7.65		
(IV)	Total Expenses	309.04	105.08		
(V)	Profit/(Loss) before tax (III-IV)	(1.92)	9.40		
(VI)	Tax Expenses				
	(1) Current Tax	-	2.43		
	(2) Deferred Tax	0.93	0.02		
(VII)	Profit/ (Loss) for the period (V-VI)	(2.85)	6.96		
(V <b>II</b> I)	Other Comprehensive Income	-	-		
(IX)	Total Comprehensive Income for the period (VII+VIII)	(2.85)	6.96		
(X)	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	1,040.00	1,040.00		
(XI)	Earnings per equity share (not annualised)				
	Basic (Rs.)	(0.027)	0.07		
	Diluted (Rs)	(0.027)	0.07		
Votes		(0.027)			

- The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on July 27, 2022.
- 2 The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financial
- The Company has only finance income and accordingly there is no separate reportable segment as per Ind AS 108 'Operating Segments' specified under section 133 of the Companies Act
- The figures to the corresponding previous period have been regrouped/reclassified whereve necessary to make them comparable.

Aneel Jain

( INR in Lakhs )

Chairman & Managing Director Place : Mumbai Date: 27/07/2022 DIN No.: 00030742

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002, Tel - 0257-2226681-2-3. CIN: L65922MH1990PLC055000 Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30/06/2022 Quarter ended

Sr.		Quarter ended Ye			Year ended	
No.	Particulars	30/06/2022	31/03/2022	2 30/06/2021	31/03/2022	
'*0.		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Income from Operations			1		
'	a) Revenue From Operations	0.60	0.00	0.00	0.00	
	b) Other Income	1.76	1.77	1.66	6.85	
	Total Income (a+b)	2.36	1.77	1.66	6.85	
2	Expenses			l		
	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	
	b) Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00	
	c) Changes in Inventories of finished goods,					
	Stock-in-trade and work-in Progress	0.00	0.00	0.00	0.00	
	d) Excise duty	0.00	0.00	0.00	0.00	
	e) Employee benefits expenses	2.34	2.26	3.26	13.22	
	f) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	
	g) Depreciation and amortisation expense	0.00	0.00	0.00	0.00	
	h) Other expenses (Any item excess 10 %	0.00	0.00	1 0.00	1 0.00	
	of the total expenses relating to continuing	0.00		0.04	40.75	
	operation to be shown separately )	2.26	3.28	2.24	10.75	
	Total Expenses	4.60	5.54	5.50	23.97	
3	Profit/(Loss) before tax (1-2)	-2.24	-3.77	-3.84	-17.12	
4	Tax expense					
	(a) Current Tax	0.00	0.27	0.00	0.27	
	(b) Deferred Tax	0.00	0.00	0.00	0.00	
	Total Tax expense	0.00	0.27	0.00	0.27	
5	Profit/(Loss) for the period from continuing					
	operations (3-4)	-2.24	-4.04	-3.84	-17.39	
6	Other Comprehensive Income					
ľ	a) Items that will not be reclassified					
	to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	
	l '	0.00	0.00	0.00	0.00	
	b) Income tax relating to items that will not be	0.00		0.00		
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	
	Total Other Comprehensive income,			I		
	net of income tax	0.00	0.00	0.00	0.00	
7	Total Comprehensive income for the period (5+6)	-2.24	-4.04	-3.84	-17.39	
8	Paid-up equity share capital:					
	(Face Value INR 10/- each )	500.00	500.00	500.00	500.00	
9	Reserves excluding revaluation reserves asper					
	BalanceSheet of previous year	-536.08	-536.08	-518.68	-536.08	
10	Earning Per Share (EPS)					
	(Face Value INR 10/- each ) (not annualised)					
	Basic : INR	-0.04	-0.08	-0.08	-0.35	
	Diluted : INR	-0.04	-0.08	-0.08	-0.35	
$\vdash$	Dilated . IIVIX				-0.33	
	Statement of Assets and Liabilities (INR in Lakhs) Notes:-					

	Statement of Assets and Liabilities	11)	NR in Lakhs)	N	otes:-
Sr No.	Particulars	As at 30/06/2022	As at 31/03/2022	1	The above Unaudited
		Unaudited	Audited		Financial Results have
l l	Assets				been reviewed and
	Non-Current Assets     (a) Property Plant and Equipment	0.00	0.00		been reviewed and
	(a) Property, Plant and Equipment (b) Capital work in Progress	0.00	0.00		recommended by the
	(c) Intangible Assets	0.00	0.00		Audit Committee and
	(d) Financial Assets	0.00	0.00		Addit Committee and
	(i) Investments (ii) Long-term Loans and Advances	7.64 1030.36	7.64 1028.59		approved and taken or
	(e) Non Current Tax assets	0.38	0.30		record by the Board o
	(f) Other non-current assets	824.31	826.08		record by the Board o
	Total Non Current Assets	1862.69	1862.61		Directors at thei
	2. Current Assets	88.71	88.71		
	(a) Inventories (b) Financial Assets	00.71	00.71		meeting held or
	(i) Trade and other receivables	0.31	0.30		27/07/2022.
	(ii) Cash & Cash Equivalents	2.01	0.94		
	(iii) Short-term Loans and advances	0.91	0.91	2	This Statement has
	(c) Other current Assets Total Current Assets	0.00 91.94	0.00 90.86		been prepared in
	Total Assets	1954.63	1953.47		been propured in
Ш	Equity And Liabilities				accordance with the
	Equity	500.00	500.00		Companies (Indian
	(a) Equity Share Capital (b) Other Equity	0.00	0.00		Companies (indiai
	(i) Reserves and Surplus	0.00	0.00		Accounting Standards
	1.1 Other Reserves				Dulas 2015 / Ind AC
	a) General Reserve	81.57 -820.66	81.58 -818.43		Rules, 2015 (Ind AS
	<ul><li>b) Profit &amp; Loss Apropriation A/c</li><li>c) Special Reserve u/s (36) 1</li></ul>	-020.00	-010.43		Prescribed unde
	(Viii) I.T.1969	200.77	200.77		0 " 400 " "
	Total of Reserve & Surplus	-538.32	-536.08		Section 133 of the
	Total Equity Liabilities	-38.32	-36.08		Companies Act, 2013
	Non-Current Liabilities				
	(a) Financial Liabilities				andother recognised
	(i) Borrowings-from Bank	687.03	687.03		accounting practices
	(ii) Loans from related Parties (b) Provisions	1278.90 0.00	1276.68 0.00		
	(c) Deferred Tax Liabilities	0.00	0.00		and policies to the
	(d) Other Non-Current Liabilities	19.36	19.36		extent applicable.
	Total Non-Current Liabilities	1985.29	1983.07		
	Current Liabilities     (a) Financial Liabilities	0.00	0.00	3	The Figures for the
	(b) Provisions	0.00	0.00		previous period have
	(c) Current tax Liability ( Net )	0.00	0.00		provious periou flave
	(d) Other current liabilities	7.66	6.48		been regrouped
	Total Current Liabilities	7.66	6.48	I	•

1992.95

1989.55

Total Liability

Place : Jalgaon

Date: 27/07/2022

Total Equity and Liabilities

By Order of the Board For Manraj Housing Finance Limite Managing Director

wherever necessary.

#### **PUBLIC NOTICE**

SHRI. GOPAL MAHADEO MHASKAR, a member of The Yoganand Co-operative Housing Society Ltd., having address at L.T. Road, Vazira Naka, Borivali (West), Murchai 400004 seed bedien flot Mumbai - 400091 and holding flat No. 4C/150 in the building of the society, died on 15.02.2018 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/ objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society.

If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such a manner as is provided under the Bye-laws of the society.

The claims/ objections, if any received by the society for transfe of shares and interest of the deceased member in the capita /property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 7 p.m. to 8 p.m. Monday to Friday (Wednesday and Sunday holiday) from the date of publication of the notice till the date of expiry of

For and on behalf of The YOGANAND Co-operative Housing Society Ltd Place : Mumbai Sd/-Date: 28/07/2022 Hon. Secretary District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O., fort, Mumbai - 400 001

IN THE MATTER DEEMED CONVEYANCE OF u/s 10 (1) of Mofa Act

Application No. 07/2022

**PUBLIC NOTICE** Chief Promoter

Mr. Mohammed Rafique Sayed, ALI'S Tower Co-Operative Housing Soc., (Pro) New Survey No. 6948, Tardeo Division, M.S. Road, Taj Cinema, Mumbai-400 008.

VERSUS M/s Babar Estate Pvt. Ltd.,

G-III, Rangoli Complex, Andheri - East, Mumbai-400099.

directions to register Co.Op. Housing Society.

.... Respondent / Opponents All the concerned persons take notice that Chief Promoter, ALI'S Tower Co-Operative Housing Soc., Ltd., New Survey No. 6948, Tardeo Division, M.S. Road, Taj Cinema, Mumbai-400 008. has submitted application to

... Applicant

Hearing of the said applicantion was kept on dt. 21.07.2022 for said hearing notice could not be served to the opponent on the address mentioned in Application. The Applicant has mentioned that the whereabouts of this nonapplicant / opponent is not known. The hearing of above mentioned case is fixed on dt. 11.08.2022 at 12.30 pm., to hear opponent parties and Failure to remain present by these opponent will result in expartee hearing of

this office on 06.05.2021 u/s 10 (1) of Mofa act thereby requesting to give

**DESCRIPTION OF THE PROPERTY** Registration of Co.op Housing Society of flat holders in building standing

New Survey No. 6948, Tardeo Division, M.S. Road, Taj Cinema, Mumbai-The Opponents may submit their say in writing with evidence within 15

days from the date of publication of this notice and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that opponests have no objection and further action will be taken Place :- Mumbai Sd/-

No. DDR1/MUM(1)/mofa/public notice/ 1255/2022 Date :- 25/07/2022

application.

( Seal

**Competent Authority and** District Deputy Registrar. Co-operative Societies, Mumbai (1) City

(J. D. Patil)

#### **OMNITEX INDUSTRIES (INDIA) LIMITED**

(CIN No: L17100MH1987PLC042391) Registered Office: Sabnam House, Plot No. A 15/16, Central Cross Road B, MIDC, Andheri East, Mumbai - 400 093 Tel: 022-40635100 Fax: 022-40635199 e-mail: redressel@omnitex.com website: www.omnitex.com Statement of Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022

	All Figures except EPS are Rupees in Lakhs				
Sr.			Year Ended		
No.	Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
NO.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Income				
	(a) Revenue from Operations	_	13.22	_	41.05
	(b) Other Income	0.74	0.95	0.80	3.46
	Total Income	0.74	14.17	0.80	44,51
2	Expenses				
_	(a) Cost of Material Consumed	_	_	_	
	(b) Purchase of Stock in Trade	_	13.05	_	40.47
	(c) Change in Inventories of Finished Goods,		10.00		
	Work-in-progress and Stock-In-Trade	_	_	_	
	(d) Employee Benefits Expense	0.91	0.90	0.91	3.62
	(e) Finance Costs	0.34	0.28	0.06	0.89
	(f) Depreciation and Amortization Expenses	1.60	1.67	1.68	6.76
	(g) Legal and Professional Charges	1.45	0.37	4.82	6.44
	(h) Listing fees	0.82	0.81	0.82	3.28
	(i) Repairs to building	0.53	0.50	0.51	2.02
	(j) Other Expenses	0.69	2.20	0.45	4.88
	Total Expenses	6.34	19.78	9.25	68.36
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(5.60)	(5.61)	(8.45)	(23.85)
4	Exceptional Items	(0.00)	(0.01)	(0.40)	(20.00)
5	Profit / (Loss) before tax (3+4)	(5.60)	(5.61)	(8.45)	(23.85)
6	Tax Expense	(5.00)	(5.01)	(0.43)	(20.00)
٠	(a) Current Tax	_	_	_	
	(b) Deferred Tax (Refer Note 5)	_	_	_	
	(c) MAT Credit Entitlement	_	_	_	
	(d) Prior Period Adjustment for Taxes	]			
7	Net Profit / (Loss) for the period ( 5-6)	(5.60)	(5.61)	(8.45)	(23.85)
8	Other Comprehensive Income (Net of Tax)	(3.00)	(3.01)	(0.43)	(23.03)
U	(a) Items that will not be reclassified subsequently to profit or loss				
	(b) Items that will be reclassified subsequently to profit or loss	]	-	_	-
9	Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)	(5.60)	(5.61)	(8.45)	(23.85)
10	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	423.10	423.10	423.10	423.10
11	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	720.10	425.10	723.10	136.22
12	Earnings Per Share				130.22
12	(of Rs. 10/- each) ( Not Annualized except for the year				
	ended March)				
	(a) Basic	(0.13)	(0.14)	(0.20)	(0.57)
	(b) Diluted	(0.13)	(0.14)	(0.20)	` '
	(b) Diluted	(0.13)	(0.14)	(0.20)	(0.57)

Place: Mumbai

Date : July 27, 2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients intents to purchase 2 BHK FLAT from **Mr** 

Flat No. 301, on Third Floor, admeasuring

is executed Dated 21st July, 2022 registered before the Sub-Registrar of Assurances vide Sr. No. BRL5-10640

2022 at Mumbai for the same. Any perso either having or claiming any right, title nterest or claim in respect of the said Fla

and/or possession of the said Flat in an

manner including by way of any agreement for sale, transfer, exchange

onveyance, assignment, charge

mortgage, gift, trust, inheritance, leav and license, partnership, joint venture easement, right of prescription, an adverse right or claim of natur hatsoever, disputed suit, decree, orde estrictive covenants, order of injunction attachment, acquisition or otherwise. A person/s having any such claim/ objection whatsoever to the said flat are heret requested to make the same known writing along with the relevant ar upporting documents in respect there and/ or any evidence and/ or other prod

by Registered Post A.D. to th

rom the date of publication hereof, failin which the claim/ objection of such person

will be deemed to have been waived and

or abandoned forever and no claim sha

be entertained in respect of the said flat. no claims/ objection is received/ raised within the period prescribed above it will be

deemed to be waived and/ or abandone

and/or that there are no claims of ar

proceed to execute appropriate deeds an

ocuments as my clients deems fit and

necessary to acquire the said Flat withou any reference to such claim or claims.

Shop No. 5, Arif Manzil, S. V. Roa

Dahisar (East), Mumbai - 40006

ADVOCATE NIDHI PANDYA

74.16 sq. mtrs built up area in the buildir known as **Ami Zarna CHSL**, Dahisar East Mumbai 400068 and Agreement for Sale

- 1 The above unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2022, which have been subjected to limited review by the statutory auditors of the Company, were reviewed and recommended by the Audit Committed of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on July 27, 2022.
- 2 The above unaudited financial results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com) and on the Company's website (URL: www.omnitex.com).
- 3 These unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The Company has only one business segment, i.e. 'Trading (Fabrics / Yarn)'.
- 5 The Company has recognized Deferred Tax Assets in respect of brought forward business loss and unabsorbed depreciation as pe Ind AS 12, i.e. "Income Taxes" to the extent of deferred tax liabilities, on consideration of prudence.
- 6 The Company holds 745,098 equity shares in Strata Geosystems (India) Private Limited, which were acquired at a cost of Rs. 323.31 lakhs in earlier years. These equity instruments are not held for trading, instead they are held for long term strategic purpose and there are restrictions on transfer of shares being shares of a private limited company. The management has considered the cost of these unquoted instruments as an appropriate estimate of fair value because of wide range of possible fair value measurements and cost represents the best estimate of fair value within that range.
- The figures for the guarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of full financial year for the year ended March 31, 2022 and the unaudited published year to date figures upto December 31, 2021, which were subjected to
- Figures of previous periods have been regrouped wherever necessary

For and on behalf of the Board of Omnitex Industries (India) Limited Narendra Dalmia Director (DIN: 00071559)

### **IKEA's third store** in Mumbai opens tomorrow at R CITY. Mumbai

#### KEA R CITY is the first in mall store in India

Mumbai:: IKEA Maharashtra (part of the Ingka Group), the world's leading Swedish home furnishings retailer will open the doors to its third store in Mumbai at R CITY Mall, in Mumbai at 11:00 a.m. on Thursday July 28, 2022. The IKEA R CITY Store is IKEA's fifth store in India.IKEA started its retail journey Maharashtra in with the launch of its e-commerce services in 2019 followed by Navi Mumbai store launch in 2020 and IKEA's first city store in Worli in 2021. With a planned investment of INR 6000 crores Maharashtra, IKEA is expecting to attract close to 4 million visitors this year in Mumbai. Spread across 72000 sq. R CITY IKEA offers over 7.000 well-designed, affordable, good quality, functional, and sustainable home furnishing products. Customers will be able to place orders for 5000+ products that will be delivered to them, and thev buy 2000 can products directly from the stores. The store will have the iconic 15 room sets for ideas and inspirations live a better life at home. These settings room are inspired by the life of home in Mumbai. The store will also house a 150-seater restaurant serving a mix Swedish of and delicacies many vegetarian options

becomes the strongest omnichannel presence market in India with a big format store, city stores and online platforms for our customers to shop from IKEA. We continue to stand by our vision 'to create a better everyday life for the many people. We are happy to come closer customers and showcase our home furnishing offerings and solutions to live a better life home."Alan at Buckle, Customer Meeting Point Manager, IKEA R CITY, said, "We are really excited to welcome the many people of Mumbai to our new IKEA store in R CITY. IKEA aims to offer home furnishing solutions that match the aspirations and dreams of the many people of Mumbai for better everyday life at home. With the opening of our third store in Mumbai, we are now coming even closer to the homes of many more people and love to inspire them with great solutions for living in small spaces, living with children and also organizing for their living. With our unique and affordable **IKEA** range we aim to meet the needs and dreams of the whole family with our home furnishing offer for everyone. IKEA has employed 180 co-workers 76% coworkers and plans to hire more people Susanne Pulverer, the local from Executive neighborhood. IKEA truly believes that will it. create best work the environment for its many coworkers, offering more pay and growth opportunities for all. With IKEA's focus on local

# homefirst

Home First Finance Company India Limited CIN:L65990MH2010PLC240703, Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

to choose from.

Officer at IKEA

India said, "IKEA

R CITY is a great

example of our

the many people. With our growing

& Chief

to

for

presence,

sourcing IKEA is

working with 12

local suppliers

Chief

Officer

become

retail

accessible,

affordable

sustainable

Sustainability

commitment

#### **DEMAND NOTICE U/s 13(2)**

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co- borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 04-07-22 under the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 23-07-2022 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

S. No.	Name and Address of the Account, Borrower(s)& Guarantor(s)	Details of the security to be enforced	Total Outstanding as on date of Demand Notice plus further interest and other expenses (in Rs.)
1.	Sunita Sudarshan Kupate, Sudarshan Krishna Kupate	Flat-301, Block/Building- B, Maihar Apartment, Behind 50-50 Dhaba, Near Namdeo Sadan, Haji Malang Road, Kalyan (East)- 421201	8,87,990

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets  $transferred\ as\ it\ the\ transfer\ has\ been\ made\ by\ you.$ 

In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Company India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited.

Signed by: AUTHORISED OFFICER. Place: Kalyan Date: 28/07/2022 Home First Finance Company India Limited

## रत्नागिरीत परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे

PUBLIC NOTICE No.19, adm. area 180 sq. ft. Carpet, Ground Flooi Shankar Smurti CHS. Ltd., Shankar Borate Chawl Mahatma Gandhi Marg, Mulund (West), Mumbai 400080, and holding Share Certificate No.27 Distinctive Nos. from 131 to 135, which they have purchased from Mr. Dineshkumar Sohanlal Chordia vide

Districtive Nos. In Mini 13 to 3, which were have have been upon the properties of t No.27, issued by Society has been lost / misplace by my clients Mr. Kamlesh Devendra Chordia & Mrs by my clients wir. Animesh Devendra Chordia & wirs. Kapila Kamlesh Chordia and in that regard they have lodged Report No. 16996-2022 dated 29.06.2022 with Mulund, Mumbai Police Station. Any person / party, legal heirs claiming to be in possession of said original Share Certificate or having. any adverse claim or interest over the said Shop o

art thereof is asked to put the same in writing to m my client within 8 days from the date of publication reof otherwise no claim shall be entertained Date: 28/07/2022 Place: Mumb. Sd/- RATNAKAR T. MISHRA (ADVOCATE HIGH COURT Office: Annawadi, Tople Wadi, Western Express Highwa) Opp. Sai Service, Andheri (E), Mumbai – 40009

#### जाहीर सूचना

सदर सूचनेद्वारे सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. विशाल सोमनाथ काळे प्रथम व ५०% भागधारक) हे श्रीमती अनुजा विशाल काळे (द्वितीय व ५०% भागधारक) यांच्यासह निवासी जागा फ्लॉट क्र.डी४०४, क्षेत्रफळ ८८९ चौ.फु बिल्टअप क्षेत्र अर्थात ९९.१४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र लोटस अपार्टमेंट को-ऑप.हौ.सो. नियोजित पीएलआर/व्हीएसआय/एचएसजी/(टीसी)/००० म्हणून ज्ञात ड्रमारत, सर्व्हे क्र.१०२ व १०३, इमार क्र. ५ए, फनफियेस्टा रोड, नालासोपारा (प.), त वसई, जि. ठाणे-४०१२०३ येथील जागेचे सदस्य

श्री. विशाल सोमनाथ काळे यांचे ०१.१०.२०२१ रोर्ज निधन झाले. अशील श्रीमती अनजा विशाल काळे स्वर्गीय श्री. विशाल सोमनाथ काळे यांची पत्नी यांनी मयताची आई अन्य कायदेशीर वारसदार श्रीमती त्नप्रभा सोमनाथ काळे यांचे ना-हरकतीसह मयताः एकमेव कायदेशीर वारसदार व पत्नी म्हणून मयताच मालकीचे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतीत अविभाजीत ५०% शेअर्स व हित हस्तांतरणाचा दाव केला आहे. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी याद्वारे सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना विनंती आहे की, त्यांनी सदर सूचनेपासून १५ दिवसांत योग पराव्यांसह मक्तता/कायदेशीर वारसदारांमार्फत मालमत्तेतील अधिकार, हक, हित याबाबत व्यक्तींकडून अशिलाच्या नावे सोसायटीच्य गालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणासाठी दावा/आक्षेपाबाबत माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे दावा साद करावेत. अन्यथा सोसायटीकडून श्रीमती अनुज विशाल काळे यांच्या नावे मयताच्या मालकी भांडवलातील/मालमनेतील अविभाजीत ५०% शेअर्म व हित सोसायटीकडून हस्तांतर केले जातील आणि नंतर काही आक्षेप किंवा दावा नाहीत असे समजले जाईल व दावा व आक्षेप विचारात घेतले जाणार

आज दिनांकीत २८ जुलै, २०२२ निरज पांडर (वकील उच्च न्यायालय, मुंबई) मोबा.:९८१९२४८७१/८६६९०११४१ चेंबर कार्यालय क्र.०८, १ला मजला, सनशाईन हाईटस्, नालासोपारा रेल्वे स्टेशन समोर नालासोपारा पुर्व-४०१२०९

Date: 28/07/2022

Place: Mumbai

रत्नागिरी, दि. २६ : दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाम ्रळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे

#### जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात <mark>श्री. तेजस प्रकाश मोरे व श्रीमती वैशार्ल</mark> **सज मोरे** हे सदनिका क्र.१, तळमजला, ओम भव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एम. फुले रोड डोंबिवली (प.), जिल्हा ठाणे-४२१२०२, जमीन नवीन

नर्व्हे क्र.२२९ (जुना ३२६), हिस्सा क्र.ए(पी) व प्लॉट क्र.५, गाव नवागाव (ठाकुर्ली), तालुका कल्याण, जिल गणे येथील जागेचे विद्यमान संयुक्त मालक आहेत. **श्री. शंकर महादेव दानोले** यांनी सदनिका क्र.१ त्यांर्च ालगी **श्रीमती विजया चंदशेखर पावले** यांना नोंदणीकर

मुद्रांकीत नसलेले दिनांक ३० मार्च, १९९९ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार बक्षीस म्हणून दिले होते. **श्री. शंकर** म**हादेव दानोले** यांचे २० एप्रिल, २००७ रोजी निधन झाले गणि **श्रीमती विजया चंद्रशेखर पावले** यांचे ६ जून 0१४ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री. चंद्रशेख **न्ह्रीकार्जुन पावले** यांचेही ९ डिसेंबर, २०१७ रोजी निधन् प्राले. सदर सदनिकामधील अधिकार, शेअर्स, हक्क व हिल यांचा मुलगा <mark>श्री. राहुल चंद्रशेखर पावले व मुलर्ग</mark> श्रीमती तृप्ती अनोघ प्रधान यांच्या नावे हस्तांतर करण्या गोंदणीकृत विक्री करारनामानुसार खरेदी केली.

गेंदणीकृत असलेले दिनांक ५ ऑक्टोबर, १९९२ रोजीच ज्ञारनामा हरवला असल्याने संबंधित विष्णु नगर पोलीस राणे डोंबिवली (प ) जिल्हा राणे यांच्याकडे दिनांक र मॉक्टोबर, २०२१ रोजी पोलीस तक्रार नोंद करण्यात आव गता आपने अशील श्री नेजस प्रकाश मोरे व श्रीमर्त **शाली तेजस मोरे** यांना सदनिका क्र.१ समोर दी म्युनिसिपल को-ऑप.बँक लिमिटेडकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे जर मागील मालक, त्यांचे कायदेशीर वारसदार, नातेवाईक नदस्य, पारिवारीक सदस्य यांना सदर मालमत्तेवर दाव असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रे, पुरावे व लागू दस्तावेजी पुराव्यांसह **७ दिवसांत** कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस र नमद हरवलेले करारनामा सापडल्यास त्यांनी खार्ल ामुद केलेल्या पत्त्यावर कृपया आमच्याकडे आणुन द्यावेत. ार कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमृत गागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व हस्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनाम वक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताबा ारवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास रिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा अ इतर प्रकारे कोणताही अधिकार हक टावा हित किंवा गक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्य स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून (**सात)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे ळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्या गणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल माणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केल

देनांक २× मे १९९५ रोजीचे निश्चिती करारनामा

सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएट देनांक: २८.०७.२०२२ **(ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय**) ठिकाण: मुंबई ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Owner of scheduled property Late Smt

Fulshivrinda Hanumant Keluskar (since deceased, died intestate on

14.05.2001 and her husband i.e. Late. Mr. Hanumant Shankar Keluskar

died on 24.01.1985 and her unmarried son Late Mr. Ramesh Hanumant

Keluskar died on 01.06.2004)] leaving behind her 3 son namely 1) Mr.

Suresh Hanumant Keluskar 2) Mr. Ashok Hanumant Keluskar, 3) Mr

Mahesh Hanumant Keluskar and a married daughter Mrs. Pranali Praveen

On behalf of my client Mr. Mahesh Hanumant Keluskar the undersigned

advocate hereby invite claims or objections from other heir/s or claimant/

s or objections for the transfer of the scheduled property and shares

bearing certificate number 9 distinctive number 41 to 45 and interest of the

deceased member in the scheduled property in favour of my client within

a period of 15 days from the date of publication of this notice with copies

of proofs to support the claim/objections at Shop No.6, Sunshine Com mercial Complex CHS. Ltd., Station Road, Nallasopara (East), Palghar

401209. If No claims/objection/s are received within the period prescribe

above, the MHADA/Society/concerned Authorities shall be at the liberty in

transfer the scheduled property and shares and interest of the deceased to Mr. Mahesh Hanumant Keluskar. Any claims thereafter shall be consid ered as waived and/or abandoned and the transfer shall be completed.

> Schedule Description of Property

Room No.B/10, Gorai (2) Sairam CHS. Ltd., Plot No.AD-264, Gorai,

Borivali (West), Mumbai-400092, admeasuring 25 Sq. Mtrs. Built-up area

of Village Gorai, Taluka- Borivali, Mumbai Suburban District.

Kandalgaonkar as her only legal heirs.

#### प्रमाण वाढले आहे. या दरडींमुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येते. चौपदरीकरणामुळे या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

### REDEVELOPMENT OFFER NOTICE

चौपदरीकरणाच्या रखडलेल्या काम

Offers are invited from experienced inancially sound reputed Builder developers for redevelopment o Bldg No. 261, Kannamwar Naga Priyadarshani CHS. LTD. Kannamwar Nagar 2, Vikhroli (E) Mumbai - 400 083, C.T.S No. 356 Survey No. 113 Bearing Part of MHADA layout, Village Hariyali Taluka-Kurla, MSD.

PLOT DETAILS: Prime location, Plot area = 630.84 sq.mtrs

No. of Flats = 20 Carpet area occupied by the existing members = 37.92 Sa.mtrs

The societies Expectations and documents can be obtained from the office of the Society within 15 days from date of Publication of the present Notice.

The society reserves its right to accept or reject any offers without assigning any reason.

Contact : Mr. L.R. Khubikar 9967877071 and Mr. Shrikant Raut 9969069360

#### नमुना क्र.आयएनसी-१९ सूचना (कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २२ नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ नुसार कंपनी कायदा २०१३ चे कलम अंतर्गत वितरीत परवाना परत देणे/रूपांतर करण्यासार्ट क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट ५वा मजला १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथील निबंधकांकडे एसएसबी सेवा कर्तव्य फाऊन्डेशन (सीआयएन: यु८५१९१एमएच२०१४एनपीएल २५५७८२) यांनी अर्ज केला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: गरीब व्यक्तींना दिलासा देणे, वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत आणि सामान्य लोकोपयोगी वस्तंची प्रगती

नियोजित कंपनीचे अहवाल व निवेदनाच्या प्रति फ्लॅट क्र.१६०१, १६वा मजला, विल्लोक्रेस्ट बिल्डिंग वन, हिरानंदानी पार्क, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम ठाणे-४००६०७, महाराष्ट्र येथे निरीक्षणासाठी उपलब्ध

येथे सूचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस संस्थेस, कंपनीस, कॉर्पोरेशन किंवा संस्थेस सदर अर्जाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप निबंधक, मुंबई यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत क्षेत्रिय कार्यालय, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन डाईव्ह, मुंबई-४००००२ येथे क्षेत्रिय संचालकांच्या नावे पत्र -पाठवावे आणि एक प्रत कंपनीला फ्लॅट क्र.१६०१ १६वा मजला. विल्लोक्रेस्ट बिल्डिंग वन. हिरानंदानी पार्क, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, ठाणे-४००६०७, महाराष्ट्र येथे पाठवावे.

> सही/-**अभिन्ना सुंदर मोहन्ती** (संचालक (डीआयएन:0000७९९५) आनंद स्वरूप मोहन्ती (संचालक)

एसएसबी सेवा कर्तव्य फाऊन्डेशनच्य

वतीने व करिता

(डीआयएन:०३४११०७६

#### ाबाबत ॲंड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ७ जुलैला सुनावणी झाली.

न्यायालयाच्या सूचनेनुसार आता घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

#### जाहीर सूचना

सदर सुचनेद्वारे सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की**, स्वर्गीय श्री. विशाल** सो**मनाथ काळे** हे निवासी जागा फ्लॅट क्र.१०३. नेत्रफळ ५०० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) अर्थात ४६.४६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र. स्कंद गप्त को-ऑप.हौ.सो.लि., नोंद क्र.टीएनए/व्हीएसआय/ टीसी/एचएसजी/१४००२/२००२–२००३ म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे क्र.४५, १२, हिस्सा क्र.४ (भाग), गाव समेळ, चाणक्य नगरी, समेळपाडा . प्रमराळे रोड. नालासोपारा (प.). ता. वसई. जि प्राणे-४०१२०३ या सोसायटीचे सदस्य असून यांचे )१,१०,२०२१ रोजी निधन झाले. भशील श्रीमती अनुजा विशाल काळे, स्वर्गीय श्री

विशाल सोमनाथ काळे यांची पत्नी यांनी मयताची आई अन्य कायदेशीर वारसदार श्रीमती रत्नप्रभा नोमनाथ काळे यांचे ना-हरकतीसह मयताचे एकमेव कायदेशीर वारसदार व पत्नी म्हणून मयताचे गलकीचे सोसायटीच्या भांडवल/मोलमत्तेतील अविभाजीत १००% शेअर्स व हित हस्तांतरणाच दावा केला आहे. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी याद्वा सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना विनती आहे की, त्यांनी सदर सूचनेपासून १५ दिवसात योग्य पुराव्यांसह मुक्तता/कायदेशीर वारसदारांमार्फत मालमत्तेतील अधिकार, हक्क, हित याबाबत व्यक्तींकडून अशिलाच्या नावे सोसायटीच्या गलमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स व हित स्तांतरणासाठी दावा/आक्षेपाबाबत माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे दावा सादर करावेत. अन्यथा सोसायटीकडून श्रीमती अनुजा विशाल काळे यांच्या नावे मयताच्य गलकीचे भांडवलातील/मालमत्तेतील अविभाजीत १००% शेअर्स व हित सोसायटीकडून हस्तांतर केले जातील आणि नंतर काही आक्षेप किंवा दावा नाहीत असे समजले जाईल व दावा व आक्षेप विचारात घेतले जाणार नाहाज. आज दिनांकीत २८ जुलै, २०२२ **सही/**-**निरज पांड्ये** 

(वकील उच्च न्यायालय, मुंबई) मोबा.:९८१९९२४८७१/८६६९०११४ चेंबर कार्यालय क्र.०८, १ला मजला, सनशाईन हाईटस्, नालासोपारा रेल्वे स्टेशन समोर नालासोपारा पुर्व-४०१२०९

#### जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती नयना धिरजलाल गांधी या फ्लॅट क्र.४९. १ल मजला, इमारत क्र.ए६/१७, यशदायीनी को-ऑप.हौ सो.लि., एलआयसी कॉलनी, करुणा हॉस्पिटलजवळ बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००१०३, क्षेत्रफळ ३६९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र या जागेच्या १००% मालक होत्या. यांचे १९ एप्रिल, २०१९ रोजी निधन झाले. त्यांच्य । ।श्चात कायदेशीर वारसदार: १) श्री. हितेन धिरजलाल गांधी, २) श्री. पराग धिरजलाल गांधी आणि ३) श्री. हेमल धिरजलाल गांधी आहेत. श्री. हितेन धिरजलाल गांधी यांच्याकडे ३३% शेअर्स व श्री. हेमल धिरजलाल गांधी यांच्याकडे ३३% शेअर्स धारणा असन त्यांन सदर फ्लॅटमधील त्यांचे एकूण शेअर्स अन्य कायदेशी वारसदार श्री. पराग धिरजलाल गांधी यांच्या नावे दिनांक २३.०५.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामाद्वारे

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट समोर वारसाहक्क किंव दावा स्वरुपात कोणताही अधिकार, हक्क किंवा हित . असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे.

के.एम. पांडे (वकील) बी/४०३, जया पार्क कोहौसोलि., रॉयल कॉलेज व इस्कॉन मंदिराजवळ, मिरा रोड (पुर्व),

जिल्हा ठाणे-४०११०७. ठिकाणः मुंबई दिनांकः २८.०७.२०२२

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पुर्वीची आरं ॲफोर्डेबल हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) नोंद. कार्यो: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ शाखा कार्यालय: ४९, उद्योग बिहार फेज ४, गुरूग्राम, हरियाणा-१२२०१५.

ताबा सूचना स्थावा सालमानेकरिता) ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आर्ट हॉसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआचएन: युद्ध५९९९डील-२०१३पीएलसेन्४५५३२) हे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सम् इत्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम् १३(११) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्ज खाते क्रमांक

रुल्स, २००१ च्या निषम ३ सह्याचित कराम (३०,८४) अन्यय अस्तरात्या आवशात्रात्त के साथा क्रिमाच एलएनबीबोऽनोक्यावर४४९-२००००७२२५ कोरत व्यंति १६,०५.२०२२ रोजी वितरीत केलेल्या गाणी सूचनेत्वा कर्जदार प्रमोद मोहिते व प्रांजल प्रमोद मोहिते यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांव

१९.०५.२०२२ रोजी देय रक्कम रु. १६, २४, २०३/ - (रुपये सोळा लाख चोवीस हजार दोनशे तीन फक्त) जमा करण्यास

कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित

करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरचीनी सदर कायद्याच्या करान १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाञ्च नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमृद्द केलेल्या मालमत्त्वा **ताबा २५.०७.२०२२** रोजी

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न

आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे दिनांब ११.०५.२०२२ रोजी देय रक्कम रु.१६,२४,२०३/- (रुपये सोळा लाख चोवीस हजार दोनशे तीन फक्त) अधिव

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क.१०३, विंग डी (टाईप सी१), इमारत क.१, १ला मजला, क्षेत्रफळ २७५.१९ चौ.फु., जय मा रेसिडेन्सी म्हणू-ज्ञात इमारत, नागझरी नाका, सर्व्हे क.१९/ए आणि एच.क.१,३,४, नागझरी पोलीस चौकीजवळ, एच.पी. पेट्रोल

च्या मागे, पवन विहार कॉम्प्लेक्स, गाव नागझरी, बोईसर (पुर्व), पालघर, महाराष्ट्र-४०१५०१ आणि चर्तु।

अधिकार करारनामानुसार

पाधिकत अधिका

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

अधिकार करारनामानुसार ;

दिनांक : २५.०७.२०२२

वरणकर

६०३ कै. ललिता अशोक श्रीम. भावना प्रकाश मुलर्ग आराधना को.ऑप.हो.सोसायटी लि. दिनांक : २८/०७/२०२२ यांच्याकरिता आणि वतीने ठिकाण : मुंबई सही/- अध्यक्ष/सचिव/खजिनदार

#### जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, **श्रीमती. संध्या मित्रा** ह्या <mark>ओम शांती ओम</mark> को.ऑ.हौ.सो.लि., ह्या सोसायटीच्या सभासद होत्या तसेच दुकान क्र. ०२, तळ मजला, ओम शांती ओम को.ऑ.हौ.सो.लि., बिल्डींग नं. २-ए, अमोल नगर फेज - १, जुचंद्र, नायगाव (पुर्व), ता. वसई, जि. **पालघर** ह्या दकानाच्या मालक होत्या तरी त्यांचे **दिनांक** १२/०३/२०२२ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देशन केलेले नव्हते आणि आता **श्रीमती. संध्या** मित्रा, यांच्या पश्चात त्यांची मुलगी सौ. शिखा विपत दळवी (पूर्वाश्रमीची शिखा सुनिल मित्रा) हे त्यांचे वारस आहेत तरी त्यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण पंस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंवा मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखीं पराव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासून १४ अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सद दकानासंबंधीची पढील योग्य ती कार्यवाही आमर् -अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

।त्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हो.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासो ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३

#### आराधना को. ऑप. हौसिंग सोसायटी (रजि) राजिक्रः एम.यू.एम/एम.एम.आर.बी.ए./एच.एस.जी./(टी.सी.)/२७५/२०१२-१ परिशिष्ट क्रमांक १६ उपविधी क्रमांक ३५ अन्वये

दिनांक : २७/०७/२०२२ नोटीस n नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरीव

स्थेतील **आराधना को. ऑप. सोसा. ति., इंगार**त r.२३/ए, सदनिका क्र.६०३, हिरानंदानी आकृती **नल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द, मुंबई - ४०००४३** असून ग संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहिती प्रमाणे खालील यत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्युपश्चा यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरि जरणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरीता संस्थेकडे ायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसा ध्येकडे वारस नोंद केलेले नाही. अर्ज केलेल्या खाली रसदारांव्यतिरिक्त इतर कोणीही मळ मयत सभासदांचे सदार असल्यास किंवा अर्जातील वारसदाराबाबत इतर गेणीही मुळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा सदाराबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही रकत अस्रत्यास अभा तारसदारांही तसेन सदर सदनिकेत णत्याही प्रकारचा बॅका, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीच णत्याही प्रकारचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती ांस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून **१५ दिवसांच्या आत** वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयाने वेळेत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा विहीत दतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्या . रिक्षेकडे वारसदार म्हणन अर्ज केलेले अर्जदाराचे त्य त सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार म्हणू अर्ज केलेले अर्जदारच त्या मयत सभासदांच्या सदनिकेर गयदेशीर वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदारच त्या मय भासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत. अरं गजून संस्था अशा अर्जदार व्यक्तींच्या नावे त्या मय भारताचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व यदेशीर कार्यवाहीकरीता संबंधीत प्रशासकीय कार्यालयाक फारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे 

<u>मयत् सभासद सदनिकाधा</u>रक व त्यांची अर्जदार वारसांची सूची मयत सभासदांचे नाव अर्जदार वारसाचे नाव नाते

कारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी

# राज वाचा 1 ( ) 1

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

# झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई जा.क्र.झोपुप्रा/उपनिस/कार्यासन-१/टे.सी.४/सन २०२२ SRA/CO/OW/२0२२/२९४0१ दिनांक: २२/०७/२०२२

-: सर्वसाधारण सभेची नोटीस :-

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., यांचेकडील दिनांक २०.०४.२०२२ रोजीच्या जाहिर सुचनेनुसार रखडलेल्या एकुण ५१७ योजना दप्तरी दाखल करण्यांत आलेल्या आहेत. तसेच दिनांक 0८.0६.२०२२ रोजीच्या आदेशान्वये सदरह ५१७ योजनांनी नविन सभा आयोजित करुन सदरची सभा प्राधिकरणाकडील प्राधिकृत अधिकारी यांच्या उपस्थित घेऊन पुनःश्च योजना दाखल करणेबाबत आदेशित केलेले आहे.

त्याअनुषंगाने (नियोजित) तलाव चाळ टेनेंटस् असोसिएशन सहकारी गृहनिर्माण पंस्था, न.भू.क्र. ५८७ (पैकी), ५८७/१७ ते ३३, ५८७/३७ ते ५१, मौजे मालाड, ता बोरिवली, तलाव चाळ, स्टेशन रोड, कस्तुरबा टॉकिजजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या संस्थेची सर्वसाधारण सभा घेणेसाठी मा. उपनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा. यांनी दिनांक २२.०७.२०२२ रोजीच्या आदेशान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

त्यानुसार योजनेतील झोपडीधारकांची सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक ०४.०८.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता, पत्ता: (संस्थेच्या आवारात) कस्तुरबा टॉकिज कंपाऊंड पहिला मजला, स्टेशन रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस आपल्या संस्थेच्या सर्व संबंधित झोपडीधारकांनी उपस्थित रहावे

?) सभेच्या अध्यक्षाची निवड करणे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०७.२०२२

२) आपल्या (नियोजित) संस्थेच्या मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तकाची निवड करणे.

३) (नियोजित) संस्थेच्या पुनर्विकासासाठी नविन विकासक व वास्तू विशारदाची

४) अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर उपस्थित झालेल्या विषयावर चर्चा करणे.

सही/

(आर.एन. हळदे) प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक सहकारी श्रेणी-१, झो.पु.प्रा., मुंबई

• मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील

ઝા.વ્રત.	a ∞	विषय					
१)	सभेच्या दिलेल्या वेळेपासून २ तास	मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक यांच्यासाठी					
		नामनिर्देशन अर्ज दाखल करणे.					
۲)	१५ मिनिटे	आलेल्या अर्जांची छाननी करणे.					
3)	१५ मिनिटे	नामनिर्देशन पत्र परत घेणे.					
8)	१५ मिनिटे	पॅनलची मागणी करणे.					
५)	५) पुढील अर्धातास चिन्ह वाटप करणे.						
<ul><li>मुख</li></ul>	🕨 मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक या पदासाठीचे विहीत अर्ज प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे						

- मुख्यप्रवर्तक पदासाठी एक मतपत्रिका व प्रवर्तक मंडळातील सदस्यांसाठी एक मतपत्रिका अशा एकूण ०२ मतपत्रिका राहतील
- विषय पत्रिकेवरील विषय क्र.१ नुसार मुख्यप्रवर्तकाची निवड होईपर्यंत सभेचे प्राधिकृत अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील त्यानंतर मुख्यप्रवर्तक हे सभाअध्यक्ष म्हणून काम पाहतील. (सद्रील सभेत विषयपत्रिकेवर दिलेल्या विषयाशिवाय अन्य विषयावर चर्चा करता येणार नाही) सभेस नियोजित संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ मधील पात्र झोपडीधारक पती/पत्नी या दोघांपैकी
- एकाच व्यक्तीस उपस्थित राहता येईल. इतर नातेवाईकांना अथवा प्रतिनिधींना उपस्थित राहता मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक यांची एकूण संख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये निश्चित केल्याप्रमाणे राहील
- गणसंख्ये अभावी सभा तहकुब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेण्यात येईल. सदर सभेस गणपतीची आवश्यकता असणार नाही.
- कृपया सदर सभेमध्ये संबंधित झोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा (उदा. आधारकार्ड) . ओळखपत्रांसह सभेस उपस्थित रहावे. तद्नंतर उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करुन प्राधिकरणाकडील बायोमेट्रीक पद्धतीने (सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत) उपस्थिती नोंदवल्यानंतरच सभागृहात प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी.
- कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेवून सभेस उपस्थित झोपडीधारकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहिल.
- सदरह सभेची नोटीस संस्थेच्या सर्व झोपडीधारकांना पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्वी संस्थेची
- सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येईल. सदरह पुनर्वसन योजनेतील प्रारुप परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस सभेस

उपस्थित गहता येणार नाही

(नियोजित) तलाव चाळ टेनेंटस् असोसिएशन सहाकरी गृहनिर्माण संस्था,

न.भू.क्र. ५८७ (पैकी), ५८७/१७ ते ३३, ५८७/३७ ते ५१, मौजे मालाड, ता. बोरिवली, तलाव चाळ. स्टेशन रोड. कस्तरबा टॉकिजजवळ. मालाड (पश्चिम). मंबई-४०००६४ संस्थेचे नोटीस बोर्डवर माहितीसाठी, (नियोजित) तलाव चाळ टेनेंटस् असोसिएशन सहाकरी गृहनिर्माण संस्था, न.भू.क्र. ५८७ (पैकी), ५८७/१७ ते ३३, ५८७/३७ ते ५१, मौजे मालाड, ता. बोरिवली, तलाव चाळ, स्टेशन रोड, कस्तुरबा टॉकिजजवळ, मालाड

मा. उपनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणे, मुबई.

# homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ५११, ॲक्मे प्लाझा, अंधेरी-कुर्ला रो**ड**, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३, द्र::+९१-२२-६७४२५११८, वेबसाईट:www.homefirstindia.com, ई-मेल:corporate@homefirstindia.com

३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष		
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ पुनर्विलोकीत	३०.०६.२०२१ पुनर्विलोकीत	३१.०३.२०२२ पुनर्विलोकीत		
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६९३.४५	१४१७.८२	५९५६.७०		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६६२.९७	४७६.२८	२२६२.९५		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६६२.९७	४७६.२८	२२६२.९५		
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५१२.४७	३५१.०६	१८६०.९८		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा (करानंतर) आणि					
	इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५११.६७	३५०.२४	१८५७.७८		
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१७५.३७	१७५.00	१७५.२७		
<b>6</b> .	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	१६१०३.८४	१३९९७.६४	१५५६१.५८		
८.	प्रतिभूती मुख्य खाते	११०११.८१	१०९८६.८५	११००३.५७		
۶.	एकूण उलाढाल	१६२७९.२१	१४१७२.६४	१५७३६.८५		
१०.	भरणा केलेले डेब्ट कॅपिटल/थकबाकी कर्ज	३७८०३.३२	३०८३४.५१	३४६६७.६७		
११.	डेब्ट सामायिक सरासरी	2.32	२.१८	2.20		
१२.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मूळ	4.24	४.0१	२१.२६		
	२. सौमिकृत	५.७0	3.98	२०.८५		
30	३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता विश्लेषण सरासरी					

<b>3</b> 0	जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता विश्लेषण सरासरी		
			संपलेले वर्ष
			३०.०६.२०२२
अ.	एकूण मालमत्तेचे एकूण कर्ज		0.59
ब.	निव्वळ नफा सरासरी (%)		३०.२६%
	कर्ज मालमत्तेचे ढोबळ एनपीए		२.१४%
ड.	निव्वळ मालमत्तेचे निव्वळ एनपीए		१.६८%
₹.	तरतुद सरासरी		४५.७८%
फ.	परिसमापन सरासरी		१०२.८१%
<del>Jun</del>			

१. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक २७ जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षणावर अवलंबून आहे, जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ व ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आले आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.homefirstindia.com) वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) व नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. वित्तीय अहवाल सुधारित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये विहित इंडएएसनुसार तयार केले आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखा योजनेतील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, इतर सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबींव

कोणताही प्रभाव झालेला नाही. कोविड-१९ वायरस, जागतिक महामारी ज्यामुळे संपुर्ण जगाच्या आर्थिक क्षेत्रावर दोन वर्षात प्रचंड परिणाम झाला, त्यामधुन भारत आता सावरत आहे. कोविड-

१९ च्या नवीन लाटेमुळे कंपनीच्या पुढील विकास तसेच अन्य भावी आणि अन्य नवीन उपायावर तसेच दैनंदिन कामकावावर प्रभाव झाल्याने कंपनीच्या निष्कर्षांवर प्रभाव पडला. तसेच कोविड–१९ च्या विविध संबंधी माहितीनुसार आमच्याद्वारे निवडक किंवा शासकीय आदेशाप्रमाणे त्याचा प्रसार किंवा प्रादुर्भाव न घेण्याची काळजी दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे आरबीआय परिपत्रकानुसार आयकर मान्यता, मालमत्ता वर्गीकरण व तरतुदी वरील मुख्य प्रपत्र (आयआरएसी), भत्तेबाब

स्पष्टीकरण, कंपनीने त्यांचे एनपीए व्याख्या हे लागू असेल त्याप्रमाणे नियामक अहवालाकरिता नमुना/बदलासह परिपुर्ण केले. यामुळे ३० जून, २०२२ रोजी अतिरिक्त ना–प्रवर्तन मालमत्ता (स्तर ३) म्हणून रू.४४३.६२ दशलक्ष रकमेची कर्ज वर्गीकरण करण्यात आले. तथापि सदर बदल हे ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांवर कोणतेही साहित्यीक प्रभाव देत नाहीत. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी आरबीआयने ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत ना–प्रवर्तन खात्याचे श्रेणीवर्धनाबाबत मान्यता दिलेली आहे. तथापि कंपनीने सदर प्रस्ताव स्विकारलेले नाही आणि सुधारित एनपीए व्याख्याचे स्तर ३ यापुढे सुरू ठेवले आहे.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत करण्यात आले. मनोज विश्वना व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

### **PUBLIC NOTICE**

Ashish Kumar Singl

(Advocate

Notice is hereby given that Owner of scheduled property Late Mrs unanda Harichandra Kadam (since deceased died intestate on 17.06.2021) leaving behind her husband Mr. Harichanda Krushna Kadam, her Son Mr. Sandesh Harichandra Kadam and Mr. Dipesh Harichandra Kadam as her only legal heirs.

On behalf of my client Mr. Harichanda Krushna Kadam the undersigned advocate hereby invite claims or objections from other heir/s or claimant/ s or objections for the transfer of the scheduled property and shares bearing certificate number 26 distinctive number 126 to 130 and interest of the deceased member in the scheduled property in favour of my clien within a period of 15 days from the date of publication of this notice with copies of proofs to support the claim/objections at Shop No.6, Sunshine Commercial Complex CHS. Ltd. Station Road, Nallasopara (East), Palghar-401209. If No claims/objection/s are received within the period prescribe above, the MHADA/Society/concerned Authorities shall be at the liberty in transfer the scheduled property and shares and interest of the deceased to Mr. Harichanda Krushna Kadam. Any claims thereafter shall be considered as waived and/or abandoned and the transfer shall be completed.

#### Schedule Description of Property

Room No.B/25, Charkop (1) Mayuresh CHS. Ltd., Sector-1, Plot No. 190, Kandivali (West), Mumbai-400067, admeasuring 25 Sq. Mtrs. Builtup area of Village Kandivli, Taluka- Borivali, Mumbai Suburban District.

Date: 28/07/2022 Ashish Kumar Singl Place: Mumbai (Advocate

### जाहीर सूचना-आयडी कार्ड हरवले

ficici Bank ICICI Bank Limited

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पाद्रा रोड, बडोदा-३९०००७. कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

बांद्रा (पू), मुंबई - ४०००५१

सदर सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी आहे की, आयडी कार्ड क्र १)२२४५४०६ असलेले आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केलेले श्री. जयेंद्र चंद्रकांत वालकर यांचे एक आयडी कार्ड हे कोहीनूर कंपाऊंड परिसरातून प्रवास करताना

२४/०७/२०२२ रोजी गहाळ आणि/ किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास

मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेस ॲण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार्ड क्र. १)२२४५४०६ धारक कोणत्याही अनिधकृत व्यक्तिला

कोणतेही प्रदान करु नये. कृपया पुढे सूचना घ्यावी की कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्याही व्यक्तिला प्रदान करित असल्यास त्याची/तिची स्वतःचा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही प्रदानासाठी बंधनकारक आणि /

किंवा जबाबदार राहणार नाही. दिनांक : २८/०७/२०२२ सही/-आयसीआयसीआय बँक लि. करिता ठिकाण : मुंबई

#### INDO-CITY INFOTECH LIMITED CIN: L51900MH1992PLC068670 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDE JUNE 30, 2022 (Rs. in Lakhs except EPS

			ıdited
Sr.	Daniel and an e	Quarter	Quarter
No.	Particulars	Ended	Ended
		30-06-2021	30-09-2020
	Revenue from Operations		
(i)	Interest Income	13.16	12.41
(ii)	Sale of shares and securities	291.97	101.08
(1)	Total Revenue from Operations	305.13	113.49
(II)	Other Income	1.99	1.01
( <b>III</b> )	Total Income (I+II)	307.12	114.49
	Expenses		
(i)	Finance Costs	0.25	0.43
(ii)	Net Loss on fair value changes	-	0.15
(iii)	Purchases of Stock - in- Trade	335.39	102.23
(iv)	Changes in inventories of stock-in-trade	(39.31)	(11.37)
(v)	Employees Benefits Expenses	5.49	5.79
(vi)	Depreciation and amortization	0.19	0.20
(vii)	Other Expenses	7.03	7.65
(IV)	Total Expenses	309.04	105.08
(V)	Profit/(Loss) before tax (III-IV)	(1.92)	9.40
(VI)	Tax Expenses		
	(1) Current Tax	-	2.43
	(2) Deferred Tax	0.93	0.02
(VII)	Profit/ (Loss) for the period (V-VI)	(2.85)	6.96
(VIII)	Other Comprehensive Income	-	-
(IX)	Total Comprehensive Income for the period (VII+VIII)	(2.85)	6.96
(X)	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	1,040.00	1,040.00
(XI)	Earnings per equity share (not annualised)		
	Basic (Rs.)	(0.027)	0.07
1	Diluted (Bs)	(0.027)	0.07

Notes:

Place : Mumbai

1 The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the

Board of Directors at their meeting held on July 27, 2022.

The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financia 4 The Company has only finance income and accordingly there is no separate reportable segmen as per Ind AS 108 'Operating Segments' specified under section 133 of the Companies Act

The figures to the corresponding previous period have been regrouped/reclassified when

For Indo-City Infotech Ltd.

Chairman & Managing Director DIN No.: 00030742